

silbe und das f. geht auf ई aus, P. 5, 4, 113. Vor. 6, 18. 65. अभिनङ्गात्
 कृत्वा. Up. 6, 14, 1. विशालान्तः R. 1, 1, 13. लोहितान्तः M. 7, 25. अश्रुपूर्णा-
 ती N. 12, 75. Am Ende eines adverbialen Compositums ruht der Ton
 auf der 1sten Silbe von अनत् P. 6, 2, 121. Vgl. 2. अन्त ४, अनत् und अन्ति.
 — 3) Sochal-Salz AK. 2, 9, 43. H. 943. an. 2, 556. MED. sh. 3. — 4)
 blauer Vitriol H. an. 2, 556. MED. sh. 3. — 5) Achse beim Wagen Vaiç.
 beim Sch. zu Çic. 18, 7; vgl. 2. अन्त 1.

अनक (von अनत्) m. Name einer Pflanze, *Dalbergia ougeinensis*, RAT-
 NAM. im ÇKDR. Suçr.

अनकाम (अन्त + काम) adj. die Würfel liebend: अन्तरा: AV. 3, 2, 5.

अनक (अन्त + क) m. 1) Donnerkeil Pur. im ÇKDR. (v. l. अस्थिज) —
 2) Vishṇu, H. c. 70.

अनार्वेत् (von अनत्) adj. P. 6, 1, 176, Sch. mit Augen begabt, sehend:
 पश्यदन्तावान् वि चैतदन्धः RV. 1, 164, 16. अनपवत्: कर्णवत्: सखायः 10,
 71, 7. अनपवता लाङ्गलेन (?) P. 7, 1, 76, Sch. 8, 2, 16, Sch.

अनत (3. अ + तत्) 1) adj. a) unverletzt (अस्मिन्ति) H. an. 3, 237.
 MED. t. 79. दश मांसोद्देश्यान्: कुमारो अग्निं मातरि । निरितुं जीवो अनतो
 जीवो जीवन्त्या अग्निं ॥ RV. 5, 78, 9. अकर्मस्मि सपत्नकेन्द्रं स्वार्तिष्ठो अनतः
 10, 166, 2. अज्ञीतो ऽहृते अनतो ऽध्यस्था पृथिवीमकम् AV. 12, 1, 11. दश
 स्थानानि दाडस्य मनुः स्वायंभुजा ऽब्रवीत् । त्रिषु वर्षेषु यानि स्युरन्तो
 ब्राह्मणो व्रजेत् M. 8, 124. राष्ट्रदेनं (ब्राह्मणं) वह्निः कुर्यात्समप्रधनमन्तम्
 8, 380. अनतयोनि 9, 176. 10, 5. — b) nicht gemahlen (अखाण्डित) ÇABDAR.
 im ÇKDR. अनतसक्तानां नवं कलशं पूरयिवा Âçv. GRHJ. 2, 1. — 2) n. sg.
 oder m. pl. geröstetes Korn AK. 2, 9, 47. H. 401. an. 3, 238. MED. t. 79.
 (न द्वयोः) SIDDH. K. 249, b, 11. (m. pl.) साततपात्रकृस्ता RAgh. 2, 21. Gerste
 MED. t. 80 (m. f. n.?). m. = सातपताण्डुल ein Purāṇa im ÇKDR. Korn
 (im Allgemeinen: शस्यमात्रे) BHĀNUD. zu AK. im ÇKDR. — 3) m. n. Eu-
 nuch H. an. 3, 238. MED. t. 79. — 4) m. Çiva, H. c. 43. — 5) f. अन्ता a)
 eine unverletzte Jungfrau eine Smṛti im ÇKDR. — b) Name einer
 Pflanze = कर्कटप्रङ्गी ÇABDAR. im ÇKDR.

अनत्र (अ + तत्र) adj. von der Kriegerkaste getrennt: नाब्रह्म क्षत्रप्रधो-
 ति नात्तत्रं ब्रह्म वर्धति M. 9, 322.

अनदर्शक (अन्त Process + दर्शक) m. Richter (der die Prozesse prüft)
 AK. 2, 8, 4, 5. H. 720. — Vgl. अनदम्.

अनदम् (अन्त + दम्) m. (Nom. ऽदम्) Richter HALJ. im ÇKDR. — Vgl.
 अनदर्शक.

अनदेविन् (अन्त Würfel + देविन्) m. Würfelspieler AK. 2, 10, 44. H. 483.

अनद्यू (अन्त + द्यू) m. Würfelspieler P. 6, 4, 19, Sch. 6, 1, 171, Vartt.
 Vor. 26, 69.

अनद्यूत (अन्त + द्यूत) n. Würfelspiel N. 7, 5.

अनद्युध (अन्त + द्युध part. praet. pass. von द्युक्) adj. von den Wür-
 feln gehasst, im Spiel Unglück habend: अनद्युधो राजन्यः पापं अन्तमप-
 राशितः । स ब्राह्मणस्य गार्ग्याद्युध जीवति मा सः ॥ AV. 5, 18, 2.

अनधर (अन्त + धर) m. Name einer Pflanze, *Trophis aspera*, BHĀRPA.
 im ÇKDR.

अनधूर्त (अन्त + धूर्त) m. Würfelspieler AK. 2, 10, 44. H. 485.

अनधूर्तिल m. Bulle H. an. 79. — Zus. aus अनत् Achse und धूर् Deichsel;
 das Ende des Comp. ist nicht klar.

अनन् n. Von diesem Stamme haben sich in der späteren Sprache nur
 folgende Casus erhalten: Sg. Instr. अनन्, Dat. अनन्, Abl. Gen. अनन्, Loc.
 अनन्, oder अनन्; Du. Gen. Loc. अनन्; Pl. Gen. अनन् P. 7,
 1, 75. Vor. 3, 95. Aus den Veden lassen sich folgende Formen belegen:
 Sg. Abl. Gen. अनन्, Loc. अनन् (auch im BṚH. Ān. Up. दन्तिणे ऽनन्
 2, 3, 5. 4, 2, 2; dagegen 4, 2, 3: वामे ऽन्तिणि); Pl. Acc. अनन् (nur RV.
 7, 87, 6; in der entsprechenden Stelle AV. 4, 3, 5: अनन्तिणि), Instr. अनन्-
 भिम् 8 Mal im RV.) P. 7, 1, 76, Sch. Den übrigen Casus liegt der Stamm
 अनत् zu Grunde; अनन् erscheint auch in keinem Compositum, wohl
 aber in einem Derivat, nämlich अनपवत्. Auge: अन्ताश्चिद्रातुवित्तरा RV.
 8, 28, 9. भद्रं कर्णेभिः प्रणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यज्ञत्राः 1, 89, 8. शतं च-
 त्तोषो अन्तभिः 1, 128, 3. रात्री व्यव्यदापती पुत्रा देव्यन्तभिः 10, 127, 1.
 — Vgl. 2. अन्त ४, 3. अनत् 2. und अनत्.

अनपटल (अन्त Process + पटल) n. Gerichtsstätte RAĠA-TAR. 3, 300. 388.
 397. — Vgl. अनपाटक.

अनपरान्त (अन्त + परान्त) m. Niederlage im Würfelspiel: लुधामारं
 तं लामारमथो अनपरान्तम् । अपामार्गं त्वया व्यं सर्वं तदपं मृमहे ॥ AV.
 4, 17, 7.

अनपरि (अन्त + परि) adv. bis auf einen Würfel, mit Ausnahme ei-
 nes Würfels P. 2, 1, 10.

अनपाटक (अन्त Process + पाटक) m. Richter GAṬĀDH. im ÇKDR. —
 Vgl. अनदर्शक, अनदम्, अनपटल.

अनपीडा (अन्त + पीडा) f. Name einer Pflanze = पवतिक्ता लता RAĠ-
 ĀN. im ÇKDR.

अनतम (3. अ + तम) adj. f. अन्ता nicht im Stande zu tragen, nicht ge-
 wachsen: व्रतोपवासान्तमा SĪV. 4, 20. कर्णान्तम Hir. 6, 9. nicht im Stande,
 mit dem Inf.: पलायितुमन्तमः 12, 3, 18, 15. nach einem Nom. act.: स्त्री-
 धने विना वर्तनान्तमः DĪ. 123, 6.

अनता (3. अ + तता) f. Neid, Missgunst ÇABDAR. im ÇKDR. P. 1, 4, 37,
 Sch. — Vgl. अनतान्ति.

अनतामल (2. अन्त 10. + माला) 1) adj. mit einem Kranz von *Elaeocar-
 pus*-Saamen versehen. — 2) f. माला Vasishṭha's Gemahlin Arun-
 dhatt H. an. 4, 285. MED. l. 147. M. 9, 23.

अनतामाला (2. अन्त 10. + माला) f. Rosenkranz H. an. 4, 285. MED. l.
 147. Dev. 2, 23.

अनतामालिन् (von अनतामाला) 1) adj. mit einem Rosenkranz versehen. —
 2) m. ein Beiname Çiva's MBH. 12, 10374.

अनतय (3. अ + तय) 1) adj. f. अन्ता unvergänglich M. 3, 79. 202. 273. 275.
 4, 23. 226. 6, 64. 97. 7, 82. 83. 8, 344. — 2) Name des 20sten Jahres im
 60jährigen Bṛhaspati-Cyclus, CSOMA, Tib. Gr. 151. — 3) f. ऽया der
 7te Tag eines Mondmonats, der mit einem Sonntag oder Montag beginnt,
 oder der 4te Tag eines solchen, der mit einem Donnerstag anhebt: अमैव
 सोमवारेण रविवारेण सप्तमी । चतुर्थी भौमवारेण अनतयादपि चात्तया BHAV.
 P. im ÇKDR.

अनतयगुणा (अनतय + गुणा) 1) adj. mit unvergänglichen Tugenden begabt.
 — 2) m. ein Beiname Çiva's, Çiv.

अनतयतीया (अनतय + तीया) f. der 3te Tag des zunehmenden Mon-
 des im Monat Vaiçākha. Mit diesem Tage begann das Satjajuga,